

लिखँ (von लिख्) nom. ag. P. 3, 1, 135.

लिखन (wie eben) n. 1) *das Ritzten, Kratzen*: लितिनख^० *das Kratzen in der Erde mit den Nägeln* Spr. 4462. नलयन्धीनां तन्लिखनम् SĀH. D. 123, 5; vgl. 103, 22. — 2) *das Einritzen, Schreiben* ÇKDR. nach SĀRAS. zu AK. 2, 8, 1, 16. प्रसिद्धमख^० MĀRK. P. 31, 22. SAṂSK. K. 33, a, 6. PAKĀR. 1, 13, 14. Verz. d. Oxf. H. 43, b, 2. वेदान्तेष्वित्यादिसौकलिनं दृश्यते SĀH. D. 129, 7. 8. BRAHMAVAIV. P. ÇĀIKĪRṆĀGĀNMAKH. 13 nach ÇKDR. — Vgl. चित्र^० und लेखन.

लिखिलिखल (?) m. Pfau H. ८. 187.

लिखित 1) adj. und n. s. u. लिख्. — 2) m. N. pr. eines Rshi, der auch als Verfasser eines Gesetzbuches fast immer in Verbindung mit Çañkha genannt wird, MBH. 2, 292. 13, 3320. 6263. COLEBR. Misc. Ess. I, 314. Ind. St. 1, 20. 232. 234. 240. 467. Verz. d. B. H. No. 1017. Verz. d. Oxf. H. 34, a, 10. 266, b, 10. 270, b, 50. 279, a, 38. b, 12. 356, a, 31. GILD. Bibl. 432. Nach MBH. 12, 668. fgg. wurden dem Likhita, weil er in der Einsiedelei seines Bruders Çañkha ohne dessen Erlaubniß Früchte gebrochen und gegessen hatte, vom Könige Sudjumna beide Hände abgehauen. Daher ist शङ्खलिखित so v. a. *ein strenge Gerechtigkeit üben-der Fürst* 4252. शङ्खलिखिता वृत्तिः so v. a. *das Ueben strenger Gerechtigkeit* 4756. शङ्खलिखितप्रिय *ein Freund strenger Gerechtigkeit* 4808.

लिख्य m. Niss, *das Ei einer Laus* ÇĀRĀG. SAṂH. 1, 7, 10. लिख्या f. dass.; als Maass: बालात्तरगते भानी यच्चाणुर्दृश्यते (sic) रजः । तैश्चतुर्भिर्भवेच्छिष्या लिख्याषड्विंश सर्षपः ॥ ÇABDAK. im ÇKDR. — Vgl. लिता.

लिङ्ग, लिङ्गति (गति) Dhātup. 3, 34. — Vgl. लाख्, लङ्.

लिङ्गि UNĀDIS. 1, 37. n. = चित् VARARUKI bei UGĀVAL. m. = मूर्ख Schol. zu Uq. 1, 36. = भूप्रदेश und मृग NĀNĀRTHARATNAM. im ÇKDR. N. pr. eines Mannes gaṇa नडादि zu P. 4, 1, 99 und गर्गादि zu 105. — Vgl. निगु und अलिगु.

लिङ् Bez. der Personalendungen des Potentialis und Precativs P. 3, 4, 102. 7, 2, 79 u. s. w. लिङ्धर्वाद m. Titel einer grammatischen Abhandlung HALL 60.

लिङ्गवाराकृतीर्थ n. N. pr. eines Tirtha Verz. d. Oxf. H. 67, a, 2.

लिङ्ग, लिङ्गति (गति) Dhātup. 3, 48. अलिङ्गति, ^०ते und अलिङ्गति s. u. अलिङ्ग. MBH. 12, 6089 erscheint लिङ्ग in der Bed. von अलिङ्ग umfassend. — Vgl. लिङ्ग्य.

लिङ्ग (wohl von लम् wie लत, लक्ष्मन्, लक्ष्मी) n. am Ende eines adj. comp. f. आ Nir. 2, 8. MBH. 3, 13059. 7, 2141. PAT. bei GOLD. MĀN. 156. aber विशुलिङ्गी (s. d.) 1) *Kennzeichen, Abzeichen, Merkmal, das Charakteristische*, τεκμήριον; daher *Stichwort* und dergl. AK. 3, 4, 2, 26. TRIK. 3, 3, 69. H. an. 2, 47. MED. g. 21. Verz. d. Oxf. H. 184, b, 6. 312, a, No. 743, Z. 17. MAITREJUP. 6, 10. 31. ÇVETĀÇV. UP. 6, 9. बह्वैर्बिभावयेच्छि-ङ्गैर्भावमत्तर्गतं नृणाम् M. 8, 25. 252. fg. (Grenzzeichen). BHAG. 14, 21. येन लिङ्गेन यो देशो युक्तः समुपलक्ष्यते । तेनैव नाम्ना तं देशं वाच्यमाङ्गमनी-षिणः ॥ MBH. 1, 281. 2, 2646. 3, 2927. HARIV. 4942. देवानां यानि लिङ्गा-नि MBH. 3, 2204. देवलिङ्गानि R. 3, 63, 21. राजलिङ्गानि MBH. 1, 2878. BHĀG. P. 1, 16, 4. ऋतुलिङ्गानि M. 1, 30. MBH. 1, 39. लिङ्गैर्मुदः संवृतवि-क्रियास्ते RAGH. 7, 27. दोक्तुर्लिङ्गदर्शिनं 14, 71. न लिङ्गं धर्मकारणम् Spr. 1225. विराग^० RĀGA-TAR. 3, 500. BHĀG. P. 2, 3, 20. MĀRK. P. 13, 45. SĀH.

D. 17, 11. इङ्गिताकारलिङ्गाभ्याम् Spr. 4934. KAN. 1, 2, 17. TATTVAS. 22. लिङ्गदर्शने ज्ञायमानं ज्ञानम् 48. TARKAS. 37. SĀMĀKĪJAK. 3. SUÇR. 1, 93, 9. 127, 16. स्व^० 2, 307, 1. वापुलिङ्गं चेन्द्रलिङ्गं चाग्नेये मन्त्रे Nir. 1, 17. ^०स ebend. ĀÇV. ÇR. 1, 3, 33. 3, 1, 7. 4, 3. विश्व^० *das Kennwort* विश्व *enthalten* Nir. 12, 40. ऋ^० ebend. KAUC. 1. 28. Schol. zu KĀTJ. ÇR. 24, 4. 10. 23. ^०वाक्ययोर्विरोधे लिङ्गं बलवत् 26, 13. 14. अलिङ्गप्रकृणो गौः सर्वत्र *wenn keine specielle Bestimmung gegeben ist* KĀTJ. ÇR. 15, 2, 13. तच्छिङ्ग adj. SUÇR. 1, 310, 7. SĀH. D. 299. Das einfache लिङ्गानाम् st. des adj. त-च्छिङ्गानाम् KĀTJ. ÇR. 22, 3, 19. इन्द्रलिङ्गा मन्त्राः so v. a. *an Indra ge-richtet* VARĀH. BRH. S. 60, 11. मन्त्रैस्तेच्छिङ्गैः 46, 16. तत्सलिङ्गाभिराशी-र्मिः *an ihn gerichtet* MBH. 7, 2141. so v. a. *Andeutung*: श्रुतिलिङ्गवा-क्यादि^० SARVADARÇANAS. 122, 7. 13. fg. 159, 14. — 2) *ein angemessenes, Einem nicht zukommendes Abzeichen, ein angenommenes äusseres Zei-chen, durch welches man Andere zu täuschen beabsichtigt*: न शक्यमिक् प्रद्रेषा लिङ्गमाश्रित्य वर्तितुम् MBH. 13, 449; vgl. कृष्णा कृतलिङ्गस्थः R. 6, 82, 84. कृष्णलिङ्गप्रविष्टानां पाण्डवानाम् MBH. 4, 1000. लिङ्गात्तरे वर्त-मानाः (दस्यवः) 12, 2439 und लिङ्गवृत्ति. — 3) *Beweismittel*, τεκμήριον; = साधन, व्याप्य TRIK. 3, 2, 11. HALĀ. 5, 86. = अनुमान H. an. MED. KAN. 2, 1, 14. 18. वेदलिङ्गात् *weil es aus dem Veda folgt* 4, 2, 11. 9, 2, 4. ĀGĀM. 1, 3, 28. KĀTJ. ÇR. 1, 8, 37. 9, 4, 26. KĀM. NITIS. 1, 29. fg. KULL. zu M. 3, 152. Schol. zu P. 4, 1, 15. 6, 3, 35. VĀRTI. 4. SARVADARÇANAS. 73, 6. — 4) *Geschlechtszeichen, Geschlechtsglied* AK. 3, 4, 2, 26. 42, 75. TRIK. 2, 6, 23. 3, 3, 69. H. 610. H. an. MED. M. 5, 186. JĀGĀN. 2, 226. 3, 233. HARIV. 7593. VARĀH. BRH. S. 68, 7. 86. BHĀG. P. 3, 31, 3. Verz. d. B. H. No. 973. MĀRK. P. 39, 30. प्रवृद्ध^० SUÇR. 2, 396, 3. तस्मै देवतोभयलिङ्गा प्राडुर्बभूव Nir. 2, 8. — 5) *das grammatistische Geschlecht* TRIK. 3, 3, 69. VS. PRĀT. 4, 170. P. 2, 3, 46. 4, 26. AK. 3, 6, 8, 42. H. 19. ^०विपर्यय WEBER, RĀMAT. UP. 336. Verz. d. Oxf. H. 191, b, 28. 192, a, 40. b, No. 437. — 6) *das göttlich verehrte Geschlechtsglied* Çiva's (Rudra's), Çiva *in der Form eines Phallus* TRIK. 3, 3, 69. H. an. MED. MBH. 10, 780. 782. 13, 818. fgg. 7511. fg. लिङ्गाध्यत 1191. उर्ध्व^० 12, 1669. 13, 1160. R. 7, 31, 42. fg. Spr. 3063. VARĀH. BRH. S. 46, 8. 37, 4. 58, 53. 55. 59, 7. 60, 5. KATHĀS. 31, 98. 69, 155. RĀGA-TAR. 1, 194. 2, 130. 3, 439. fg. Verz. d. B. H. No. 1309. Verz. d. Oxf. H. 8, a, 44, b, 5. 17. fg. 21. 32. fg. 42, a, 11. 43, a, 1. 43, a, 27. fg. 34, a, 15. 63, b, 30. 73, b, 14. fg. 76, a, 6. 12. 83, b, 3. 8. MUIR, ST. 4, 325. fgg. LA. (III) 87, 3. WILSON, Sel. Works I, 223. fg. BURN. Intr. 538. SARVADARÇANAS. 102, 12. शिव^० VARĀH. BRH. S. 50, 2. KATHĀS. 59, 81. 69, 153. RĀGA-TAR. 2, 128. 3, 114. अर्चा^० 2, 161. KATHĀS. 51, 95. सख्तलिङ्गी f. *tausend* Li Ņga RĀGA-TAR. 2, 129. — 7) *Götterbild* VARĀH. BRH. S. in der Unterschr. nach 46, 17. — 8) *der feine Körper* (vgl. लिङ्गदेह, लिङ्गशरीर, सूक्ष्मशरीर), *das Urbild des groben, sichtbaren Körpers, das durch den Tod nicht vernichtet wird*, KAP. 3, 9. 16. SĀMĀKĪJAK. 20. 41. fg. 52. 53. BĀLAB. 12. VEDĀNTAS. (Allah.) No. 39. NĪLAK. 36. 63. BHĀG. P. 3, 19, 28. 4, 12, 18. 20, 12. 29, 83. 9, 19, 28. — 9) = *प्रातिपदिक* *Nominalthema* DURGAD. zu VOP. 1, 12 (abgekürzt लि bei VOP.). Vgl. ERNST KUHN, KACCĀJA-NAPPAKARANAR Specimen S. 20. — 10) = *लिङ्गपुराण* BHĀG. P. 12, 13, 6. Verz. d. Oxf. H. 63, a, 40. fg. 79, b, No. 136, Z. 1 v. u. — 11) = व्य-क्तं साध्योदितम् TRIK. 3, 3, 69. = *साध्योक्तप्रकृति* H. an. MED. = प्रधान